

Ref: UTI/AMC/CS/SE/2020-21/023

Date: 6th November, 2020

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza Plot No. C/1
G Block Bandra-Kurla Complex
Bandra (East) Mumbai – 400051
Scrip Symbol: UTIAMC

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai 400 001
Scrip Code/Symbol: 543238/UTIAMC

Sub: Newspaper Advertisement – Notice of 17th Annual General Meeting, E-Voting Information and Book Closure

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of newspaper publication on “Notice of 17th Annual General Meeting, E-Voting Information and Book Closure” published in Financial Express and Navshakti on 6th November, 2020.

You are requested to disseminate the above information on your respective websites.

Thanking you,

For UTI Asset Management Company Limited

Arvind Patkar
Company Secretary and Compliance Officer

Encl.: As above

UTI Asset Management Company Limited
 CIN: U02919MH2002PLC137867
 Regd. Office: UTI Tower GN Block Bandra Kurla Complex
 Bandra (E) Mumbai-400051
 Tel. No: 022 6678 6666 | E-mail: cs@uti.in | Website: www.utiimf.com



NOTICE OF 17TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 17th Annual General Meeting ["AGM"] of UTI Asset Management Company Limited will be held on Friday, the 27th November, 2020 at 04:00 pm (IST) through Video Conferencing ["VC"] / Other Audio Visual Means ["OAVM"] in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and Securities Exchange Board of India (SEBI) [Listing Obligations and Disclosure Requirements] Regulations, 2015 ["the Listing Regulations"], read together with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and all other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI (collectively referred to as "the circulars"). The Notice of the AGM and Annual Report for the financial year 2019-20 are also available on the website of the Company at www.utiimf.com, websites of the stock exchanges i.e. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com and on the website of KFin Technologies Private Limited ["KFinTech"] at https://evoting.kfintech.com.

In accordance with the circulars, the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2019-20 have been sent only through email to those members whose email addresses are registered with the Company, Registrar and Transfer Agent or the Depository Participant(s). The electronic dispatch has been completed on 05th November, 2020.

Members holding shares in dematerialized form are requested to register/update their email addresses and mobile number by contacting their respective Depository Participant(s). Members holding shares in physical form are requested to register their email addresses and mobile number with KFinTech by sending an email request at emr@cs@kfintech.com along with scanned copy of the signed request letter providing the email addresses, mobile number, self-attested PAN copy and copy of share certificate(s). Members who have not registered their email addresses with the Company / Depository Participant(s), as the case may be, may temporarily get their email addresses and mobile number registered with KFinTech by clicking on https://rs.kfintech.com/clientservices/mobilereg/mobilemailreg.aspx and follow the process as mentioned on the landing page.

In compliance with Section 108 of the Act read together with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations, and the circulars, the Company has provided the facility to members to exercise their right to vote on the resolutions set forth in the Notice through e-voting services provided by KFinTech.

Members holding shares either in dematerialized form or physical form, whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as on the cut-off date may cast their votes using an e-voting system, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the User ID and password by following the instructions given in Notice of the AGM or by sending email request to kfintech at emr@cs@kfintech.com. However, if the member is already registered with KFinTech for remote e-voting, then they can use their existing User ID and password for casting his/her vote.

The manner of voting remotely for members holding shares in dematerialized and physical form as well as for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. All members may please note the following:

Cut-off Date	Friday, 20th November, 2020
Commencement of Remote e-voting	Tuesday, 24th November, 2020 at 09:00 a.m. (IST)
End of Remote e-voting	Thursday, 26th November, 2020 at 05:00 p.m. (IST)

The facility for voting through the e-voting system will also be made available during the AGM. Members who have exercised their right to vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again.

In case of any queries, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting User Manual for Members available at the download section of https://evoting.kfintech.com or members may contact KFinTech at the toll free No. 1800-345-4001 or write to them at emr@cs@kfintech.com. Members may also contact Ms. Krishna Priya M, Manager - Corporate Registry, KFinTech at priya.maddula@kfintech.com or 040-6716 2222 or may send an email to Company Secretary at cs@uti.com for any further clarifications.

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the Listing Regulations, the register of members and share transfer books of the Company will remain closed from Saturday, 21st November, 2020 to Friday, 27th November, 2020 (both days inclusive) for determining the eligibility of the members to the dividend. If declared, for the financial year 2019-20, the final dividend as recommended by the Board of Directors for the financial year 2019-20, if approved by the shareholders at the AGM, will be paid to those equity shareholders:

- whose name appears as beneficial owners as at the end of business hours on Friday, 20th November, 2020 in the list of beneficial owners to be furnished by National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited in respect of the shares held in electronic form; and
- whose name appears as members in the register of members of the Company on Friday, 20th November, 2020.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.

For UTI Asset Management Company Limited
 Sd/-
 Date: 5th November, 2020
 Place: Mumbai
Arvind Patkar
 Company Secretary and Compliance Officer

PROZONE INTO PROPERTIES LIMITED
 Regd. Off: 105/106, Ground Floor, Dream Square, Dalia Industrial Estate, Off New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053
 CIN: L45200MH2007PLC174147 | Website: www.prozonemtu.com | Ph: +91-22-68239000

NOTICE
 Notice is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, the 12th November 2020, inter alia, to consider and approve the Unaudited standalone and consolidated financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September 2020.
 This information shall be available on the website of the Company at www.prozonemtu.com and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.
 For Prozone Into Properties Limited
 Sd/-
 Date : 05.11.2020
 Place : Mumbai
Ajayendra P
 CS & Chief Compliance Officer

GUJARAT SIDHCE CEMENT LIMITED
 (CIN : L26940GJ1973PLC02045)
 Regd. Office : At: Sidhgrahm, PO - Pashanavda B/O, Via Sutrapada SO (Taluka), Pin Code - 382 275, Dist: Gir Somnath, Gujarat.
 Phone: 022676-285200, Fax: 022676-285540
 E-Mail: gscs@investorquery.com/mehatgroup.com
 Website: www.gujaratsidhcecementlimited.com

NOTICE TO SHAREHOLDERS
 Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Notice is hereby published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("the IEPF Rules").
 In accordance with the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 and the IEPF Rules, the shares on which dividend has not been cashed or claimed for seven consecutive years or more, then such shares including all unpaid dividend and benefits accrued on such shares, if any, are to be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF), a fund constituted by the Government of India under Section 123 of the Companies Act, 2013.
 The Company has sent individual communication to those Shareholders whose unpaid dividend and the shares are liable to be transferred to IEPF Authority during FY 2020-21 as the final dividend for the year 2019-20 and the interim dividend for the FY 2019-20 has not been claimed by them (hereinafter referred to as "the said Shareholders").
 The Company has also notified the details of such said Shareholders, their names, folio number or DP ID and Client ID and equity shares due for transfer to the IEPF Authority on its website at www.gujaratsidhcecementlimited.com under Investor's section. Shareholders are requested to refer to the said website to verify the details of unpaid/unclaimed dividend and the shares liable to be transferred to the IEPF Authority.
 The said Shareholders were requested to claim unpaid dividend on or before 16th September, 2020 failing which the above said shares will be transferred to IEPF at appropriate date.
 The Company has already transferred unclaimed dividend for the year 2019-20 to the account of Investor Education and Protection Fund (IEPF) on 5th October, 2020.
 The Shareholders may note that for the shareholders who have not responded before the above mentioned date, the original share certificates which stand registered in their name will automatically get stand cancelled nor and deemed non-negotiable. The Company will be issuing new share certificates in lieu of the cancelled certificate and for conveying the said shares in demat form and transferring to the IEPF Authority.
 The Company will inform the respective depositories of the said Shareholders by way of corporate action for the transfer of the shares held in demat form by them; with the IEPF Authority as per the procedure prescribed by the MCA.
 No claim shall lie against the Company in respect of the shares transferred to IEPF. However, the unclaimed dividend and shares transferred to the IEPF Authority including all benefits accrued on such shares, if any, can be claimed back by the said shareholders from IEPF Authority, by filing e-form No. IEPF-5, as per the procedure prescribed under the said Rules.
 In case of any queries / correspondence in respect of the above matter, the said shareholders may contact the Registrar and Transfer Agent of the Company, M/s. Link India Private Limited, C-101, 247 Park, L.B. Marg, Vikrol, (West), Mumbai-400063, Tel. No. (022) 49186270, e-mail: iefp.shares@linkindia.com.in
 For Gujarat Sidhce Cement Limited
 Place: Mumbai
 Date : 4th November 2020
V. R. Mohnot
 CFO & Company Secretary

SPA CAPITAL SERVICES LIMITED
 Registered Office: ZS C-Block, Community Centre, Janakpuri, New Delhi - 110 058
 Website: http://www.spacapital.com/CapsAsServices
 CIN: L65910DL1989PC018149
 Tel. No. 011-45988600, 45975000
 E-Mail id: info@spacapital.com
NOTICE
 Notice is hereby given that pursuant to SEBI (LODR) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, November 12, 2020, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results (both on standalone and consolidated basis) of the Company for the 2nd quarter and half year ended September 30, 2020 of the financial year 2020-21. The notice is also available on the website of SEBI at www.sebiindia.com as well as on the Company's website at http://www.spacapital.com/CapsAsServices/
 For SPA Capital Services Limited
 Sd/-
 Chandan Kumar Managing Director
 DIN: 00025803
 C-18 Janakpuri, New Delhi-110058
 Date: November 05, 2020

ISMT Limited
 Regd. Office : Parana House
 (Earlier Known as Linkat Towers),
 Vignan Nagar, Pune - 411014
 Phone: (020)-41434100 Fax: (020)-26530779
 E-mail: secretar@ismt.co.in
 Website : www.ismt.com
 CIN:L27109PN1999PLC016417
NOTICE
 Pursuant to Regulations 29 & 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on November 12, 2020 inter-alia, to consider the Un-Audited Financial Results for the quarter ended September 30, 2020. Further details will be available on the Company's website www.ismt.com & Stock Exchanges' website www.bseindia.com & www.nseindia.com.
 For ISMT Limited
 Sd/-
 Chetan Nathani
 Pune
 November 05, 2020
 Company secretary

JINDAL POLY INVESTMENT AND FINANCE COMPANY LTD.
 CIN: L65923UP2012PLC051433
 Regd. Office : 19' KM, Hapur - Bulandshahr Road, P.O. Galioti, Dist. Bulandshahr - 203468 (UP)
 Head Office: Plot No. 12, Local Shopping Complex, Sector-9, Vasant Kunj, New Delhi-110070
 Phone : 811-26139255; 49322100
 Website : www.jpfcl.com; E-mail: cs_jpfcl@jindalgroup.com
NOTICE FOR BOARD MEETING
 Pursuant to the provisions of Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of Board of Directors of Jindal Poly Investment and Finance Company Limited is scheduled to be held on Thursday, 12th November, 2020 at Head Office of the Company inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020.
 Further details are also available on website of the Company i.e. www.jpfcl.com as well as website of Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.
 For Jindal Poly Investment and Finance Company Limited
 Sd/-
 Nidhi Bhaskar
 Company Secretary
 ACS-48646
 Date : 05/11/2020
 Place : New Delhi

RattanIndia Infrastructure Finance Limited
 Extract from the Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended 30 September 2020 (Rs. in Lakh)

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended			Year Ended
		30.09.2020 (Unaudited)	30.06.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)	
1	Total income from operations	-	-	-	-	-	-	-
2	Net profit/(loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	6.15	8.79	(61.82)	14.94	(61.83)	(37.93)	
3	Net profit/(loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	6.15	8.79	(20,157.18)	14.94	(39,669.48)	(15,303.91)	
4	Net profit/(loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	5.20	7.54	(20,157.18)	12.74	(39,669.48)	(15,303.91)	
5	Total comprehensive income/(loss) for the period (Comprising profit/(loss) for the period after tax and other comprehensive income (net of tax))	5.20	7.54	(20,157.18)	12.74	(39,669.48)	(15,304.02)	
6	Paid-up equity share capital (face value of Rs. 2 per equity share)	27,645.39	27,645.39	27,645.39	27,645.39	27,645.39	27,645.39	
7	Other equity (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year	-	-	-	-	-	(19,184.59)	
8	Earnings per share (EPS) before extraordinary items (face value of Rs. 2 per equity share) - Basic (Rs.)	0.000*	0.001*	(1.458)*	0.001*	(2.870)*	(1.107)	
	- Diluted (Rs.)	0.000*	0.001*	(1.458)*	0.001*	(2.870)*	(1.107)	

*EPS for the quarter and half year ended are not annualised

Notes:
 (a) Additional information on standalone financial results is as follows:

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended			Year Ended
		30.09.2020 (Unaudited)	30.06.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)	
1	Total income from operations	-	-	-	-	-	-	
2	Net profit/(loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	6.15	8.79	(61.82)	14.94	(61.83)	(37.93)	
3	Net profit/(loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	6.15	8.79	(61.82)	14.94	(61.83)	(37.93)	
4	Net profit/(loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	5.20	7.54	(61.82)	12.74	(61.83)	(38.04)	

(b) The above is an extract of the detailed format of Unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited financial results are available on the company's website www.rattanindia.in and on the Stock Exchanges website at www.bseindia.com and www.nseindia.com.
 Registered Office : H. No. 9, First Floor, Huzar Khaw Vill., New Delhi - 110016
 CIN: L74100DL2019PLC210263
 Place: New Delhi
 Date: November 05, 2020
 On behalf of the Board of Directors
For RattanIndia Infrastructure Limited
 Jeevanang Narayana Swami Nadar
 Director

VASCON ENGINEERS LIMITED
 CIN: L70100PN1986PLC175750
 Registered and Corporate office: Vascon Weikfield Chambers, Behind Hotel Novotel, Opposite Hyatt Hotel, Pune-Nagar Road, Pune - 411014.
 Tel: +91 20 3056 2200, Fax: +91 20 30562600. E-mail: compliance.officer@vascon.com, Website: www.vascon.com, www.bsindia.com, www.nseindia.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2020
 (₹ in lacs except per share data)

Sr. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED						
		Quarter ended	Half Year Ended	Year ended	Quarter ended	Half Year Ended	Year ended				
		30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)				
1	Total income from operations (net)	9,302	7,919	12,855	18,473	38,324	12,462	16,992	26,602	50,495	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(965)	251	(3,859)	784	3,814	(1,021)	466	(4,755)	1,032	3,983
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional and/or extraordinary items)	(965)	251	(3,859)	784	3,814	(1,021)	466	(4,755)	1,032	3,983
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after exceptional and/or extraordinary items)	(965)	251	(3,859)	784	3,814	(1,079)	466	(4,813)	1,032	3,974
5	Total comprehensive income for the period (Comprising Profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax))	(1,039)	245	(3,970)	787	3,977	(1,152)	460	(4,923)	1,035	4,086
6	Equity Share Capital	17,814	17,814	17,814	17,814	17,814	17,814	17,814	17,814	17,814	17,814
7	Reserves (excluding Revaluation as shown in the Audited Balance sheet of previous year)	-	-	-	54,783	-	-	-	-	-	55,616
8	Earning per share (for continuing operations) Rs. 10/- each	(0.55)	0.14	(2.17)	0.44	2.14	(0.61)	0.24	(2.67)	0.56	2.22
		(0.54)	0.14	(2.16)	0.44	2.13	(0.59)	0.24	(2.66)	0.56	2.21

Note
 (a) The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020 filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the listed aforesaid Unaudited Financial Results is available on the Stock Exchange website at www.bsindia.com and www.nseindia.com and company's website at www.vascon.com
 (b) The Financial Results of the Company for the quarter and half year ended 30 September, 2020 have been prepared reviewed by the audit committee and approved by the Board of directors at the respective meetings held on 05 November 2020 and the limited review of the same has been carried out by the auditors.
 (c) These results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable
 By Order of the Board of Directors
For Vascon Engineers Limited
 Siddhant Moorthy
 Managing Director

Place: Pune
 Date: 05 November, 2020

K.C.P. SUGAR AND INDUSTRIES CORPORATION LIMITED
 Registered Office : "Ramakrishna Buildings", No. 239, Anna Salai, Chennai - 600 006
 CIN-L15421TN1995PLC033198
 Tel: 044 - 28555171 - 176 / Fax: 044 - 28546617 Email: investorservices@kpcpsugar.com / Website: www.kpcpsugar.com

EXTRACT OF THE STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30.09.2020 PURSUANT TO REGULATION 47 OF SEBI (LODR) REGULATIONS, 2015 (Rs. in lakhs) except per share data

Sl No	PARTICULARS	STANDALONE			CONSOLIDATED								
		Quarter Ended	Half Year Ended	Year Ended	Quarter Ended	Half Year Ended	Year Ended						
		30.09.2020 Unaudited	30.06.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	30.09.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	31.03.2020 Audited						
1	Total Income from operations	7322.61	8206.65	8915.54	16529.26	18029.04	36577.37	7977.65	8572.42	10199.42	16550.07	20206.57	40647.54
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary Items)	(569.85)	853.34	66.17	283.49	466.99	(1728.90)	(506.23)	880.99	304.65	374.76	997.00	(1075.41)
3	Net Profit / Loss for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	(569.85)	853.34	66.17	283.49	466.99	(1728.90)	(506.23)	880.99	304.65	374.76	997.00	(1075.41)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	(514.06)	945.19	403.25	431.13	514.54	(1115.07)	(466.71)	965.74	576.08	499.03	897.61	(626.09)
5	Other Comprehensive Income	-	-	-	-	-	16.29	(7.04)	38.56	18.78	31.52	13.61	(24.95)
6	Total Comprehensive Income for the period (comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	(514.06)	945.19	403.25	431.13	514.54	(1098.78)	(473.75)	1004.30	594.86	530.55	911.22	(651.04)
7	Equity Share Capital (F. V. Rs. 1/- per share)	1133.85	1133.85	1133.85	1133.85	1133.85	1133.85	1133.85	1133.85	1133.85	1133.85	1133.85	1133.85
8	Earnings per share (of Rs. 1/- each)	(0.45)	0.83	0.36	0.38	0.45	(0.97)	(0.42)	0.89	0.51	0.47	0.80	(0.57)
	- Basic (Rs.)	(0.45)	0.83	0.36	0.38	0.45	(0.97)	(0.42)	0.89	0.51	0.47	0.80	(0.57)
	- Diluted (Rs.)	(0.45)	0.83	0.36	0.38	0.45	(0.97)	(0.42)	0.89	0.51	0.47	0.80	(0.57)

Notes:
 1. The above statement has been prepared to the extent applicable, in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized Accounting Practices and Policies adopted by the Company.
 2. Sugar Industry being a seasonal industry and of a predominantly cyclical nature, the above results can neither be construed as an indicator of the overall annual operations and profitability of the company nor for the inter - period comparison between the quarters within a financial year.
 3. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the above Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended 30.09.2020 and their report was placed before the Board.
 4. The above Unaudited Standalone & Consolidated Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 4th November, 2020.
 5. The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Standalone and Consolidated Financial Results, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Standalone Financial Results are available in the Stock Exchange Websites (www.nseindia.com and www.bsindia.com) and Company's Website at www.kpcpsugar.com.

Place : Chennai
 Date : 06.11.2020
 (By Order of the Board)
Sd/-
for K.C.P. SUGAR AND INDUSTRIES CORPORATION LIMITED
IRMGARD VELAGAPUDI
 Managing Director

SHAH SHIPPING LIMITED
Regd. Office: 404, Akshay St. House,
4th Floor, Bandra, Santa Cruz, Mumbai - 400009
+91-22-6415 4545
Fax: +91-22-2348 7501
Email: shahshippingcorporation@gmail.com
Website: www.shahshipgistics.com
NOTICE
NOTICE is hereby given that, pursuant to the Regulation 29, read with Regulation 47 and other applicable regulations of the Company (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, November 12, 2020 at the Registered Office of the Company in-alias to consider and approve.

For SHAHI SHIPPING LIMITED Sd/-
N. V. Agaswaraan
Company Secretary
ACS No. A7968
Date : November 6, 2020
Place: Mumbai

STERLING & WILSON
स्टर्लिंग अँड विलसन लॉ लिमिटेड
मालवीय पारलकी कुचे पब्लिकी
नोव्हेंबर ६, २०२०
महाराष्ट्र, मुंबई, ४०००२१
www.sterlingandwilson.com

अॅक्सिस बँक लि.
अॅक्सिस बँक लि. ३० मजला, गिणारोवडा, पारली-१,
देटीडी इंडस्ट्रीज बिल्डिंग, मुंबई-४०००२१
मालवीय पारलकी कुचे पब्लिकी
अॅक्सिस बँक लि. ३० मजला, गिणारोवडा, पारली-१,
देटीडी इंडस्ट्रीज बिल्डिंग, मुंबई-४०००२१
अॅक्सिस बँक लि. ३० मजला, गिणारोवडा, पारली-१,
देटीडी इंडस्ट्रीज बिल्डिंग, मुंबई-४०००२१

मालमतेचा संपर्क
मालमतेचा संपर्क
मालमतेचा संपर्क
मालमतेचा संपर्क
मालमतेचा संपर्क
मालमतेचा संपर्क
मालमतेचा संपर्क
मालमतेचा संपर्क

अॅक्सिस बँक लि.
अॅक्सिस बँक लि.
अॅक्सिस बँक लि.
अॅक्सिस बँक लि.
अॅक्सिस बँक लि.
अॅक्सिस बँक लि.
अॅक्सिस बँक लि.
अॅक्सिस बँक लि.

UTI Asset Management Company Limited
Regd. Office: UTI Tower GN Block, Bandra Kurla Complex
Bandra (E) Mumbai - 400095
Tel. No: 022 6678 6666 | Email: cs@uti.co.in | Website: www.utimf.com
NOTICE OF 17TH ANNUAL GENERAL MEETING,
E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE
Notice is hereby given that the 17th Annual General Meeting ("AGM") of UTI Asset Management Company Limited will be held on Friday, the 27th November 2020, at 04:00 pm (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and Securities Exchange Board of India (SEBI) Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 ("the Listing Regulations"), read together with General Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020 and all other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI (collectively referred to as the "circulars").

जिनेस अँड विलसन लॉ लिमिटेड
जिनेस अँड विलसन लॉ लिमिटेड
जिनेस अँड विलसन लॉ लिमिटेड
जिनेस अँड विलसन लॉ लिमिटेड
जिनेस अँड विलसन लॉ लिमिटेड
जिनेस अँड विलसन लॉ लिमिटेड
जिनेस अँड विलसन लॉ लिमिटेड
जिनेस अँड विलसन लॉ लिमिटेड

जिनेस अँड विलसन लॉ लिमिटेड
जिनेस अँड विलसन लॉ लिमिटेड
जिनेस अँड विलसन लॉ लिमिटेड
जिनेस अँड विलसन लॉ लिमिटेड
जिनेस अँड विलसन लॉ लिमिटेड
जिनेस अँड विलसन लॉ लिमिटेड
जिनेस अँड विलसन लॉ लिमिटेड
जिनेस अँड विलसन लॉ लिमिटेड

HIND ALUMINIUM INDUSTRIES LTD.
Regd. Office: B-1, Tatali, Vidya Dr. A. Road,
Worli, Naka, Mumbai - 400 018.
Telephone: 022-40467100 Fax: 022-24698888
E-mail: hindalco@hindalco.com
Website: https://www.associategroup-of-investors.com
NOTICE
Pursuant to Regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 13th November, 2020. We consider the Unaudited Financial Results of the Company for the 2nd quarter ended on 30th September, 2020.

युरोटॅक्स इंडस्ट्रीज अँड एक्सपोर्ट्स लिमिटेड
युरोटॅक्स इंडस्ट्रीज अँड एक्सपोर्ट्स लिमिटेड
युरोटॅक्स इंडस्ट्रीज अँड एक्सपोर्ट्स लिमिटेड
युरोटॅक्स इंडस्ट्रीज अँड एक्सपोर्ट्स लिमिटेड
युरोटॅक्स इंडस्ट्रीज अँड एक्सपोर्ट्स लिमिटेड
युरोटॅक्स इंडस्ट्रीज अँड एक्सपोर्ट्स लिमिटेड
युरोटॅक्स इंडस्ट्रीज अँड एक्सपोर्ट्स लिमिटेड
युरोटॅक्स इंडस्ट्रीज अँड एक्सपोर्ट्स लिमिटेड

जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.

जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.

जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.
जनाबँक लि.